

पिफ अंतर्गत होणा-या 'वर्ल्ड काँपिटिशन' विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

'वर्ल्ड काँपिटिशन' विभागात यंदाच्या वर्षी १४ चित्रपटांची वर्णी

पुणे, २० डिसेंबर २०१८ : 'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील 'वर्ल्ड काँपिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे जाहीर झाली असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज कळविली आहे.

येत्या १० ते १७ जानेवारी, २०१९ दरम्यान १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून 'इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी' अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' आहे.

यावर्षी महोत्सवासाठी ११४ देशांमधून १६३४ चित्रपट प्राप्त झाले असून. यातील निवडक असे १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत 'वर्ल्ड काँपिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये १४ चित्रपटांचा समावेश आहे.

'वर्ल्ड काँपिटिशन' विभागातील चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे-

- १) 'स्लाय', दिग्दर्शक- कमाल तबरीजी, देश- इराण
- २) 'द रेड फालूस', दिग्दर्शक- ताशी गिईल्टशन, देश- भूतान, नेपाळ आणि जर्मनी
- ३) 'अर्थ', दिग्दर्शक- विसाकेसा चंद्रसेकरम, देश- श्रीलंका
- ४) 'अ ट्रान्सलेटर', दिग्दर्शक- रॉड्रीगो बॅरीऊसो, सेबॅस्टियन बॅरीऊसो, देश- कॅनडा, क्युबा
- ५) 'टू मच इन्फो क्लाऊडिंग ओव्हर माय हेड', दिग्दर्शक - व्हॅसिलिस क्रिस्टोफिलॅकिस, देश - ग्रीस
- ६) 'माय ओन गुड', दिग्दर्शक - पिपो मेझापेसा, देश - इटली
- ७) 'द मॅन विथ द मॅजिक बॉक्स', दिग्दर्शक - बोडो कॉक्स, देश- पोलंड- इटली
- ८) 'डोमेस्टिक', दिग्दर्शक - अँडम सेडलेक, देश - झेक रिपब्लिक, स्लोवाक रिपब्लिक
- ९) 'गर्ल्स ऑफ द सन', दिग्दर्शन - इवा हसन, देश- फ्रान्स
- १०) 'फ्रॉम व्हेअर वी हॅव फॉलन', दिग्दर्शक - वॅंग फेईफेई, देश - चीन
- ११) 'डॉनबॅस', दिग्दर्शक - सेरगेई लॉनित्सा, देश - जर्मनी, युक्रेन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि रोमानिया
- १२) 'अवर टाईम', दिग्दर्शन - कार्लोस रेगाडास, देश- मेक्सिको, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वीडन
- १३) 'पॉईझनस रोजेस', दिग्दर्शक - अहमद फौझी सालेह, देश - इजिप्त, फ्रान्स, कतार आणि युएई
- १४) 'इ मा योव', दिग्दर्शक - लिजो जोज पेलिसेरी, देश- भारत

अधिक माहितीसाठी संपर्क- पुणे फिल्म फाउंडेशन - ०२० - २४२६५१६१

पत्रकारांना अधिक माहितीसाठी संपर्क- हंड्रेड पर्सेंट पब्लिक रिलेशन्स

स्नेहा कांबळे - ९५५२५८३४७३ / संपदा सोवनी- ९४०५०३५३७६

